

April 28, 2021

Department of Corporate Services Bombay Stock Exchange, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. Mr. Hari K.
Asst. Vice President - Operations
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400 051.

Scrip Code: 506690 Scrip Code: UNICHEMLABS

Dear Sir,

<u>Subject: Intimation under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

In continuation to our letter dated April 27, 2021 on Postal Ballot Notice, please find enclosed herewith publication dated April 28, 2021 in newspapers namely Business Standard and Sakal regarding the Notice of Postal Ballot and e-Voting pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder

Please take the above on record.

For UNICHEM LABORATORIES LIMITED



PRADEEP BHANDARI
Head – Legal & Company Secretary

Enc: a/a

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act and with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd.(IIFL HFL) (Formerly known as India India Infoline Housing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) sudded to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice all the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under-Name of the

Demand Notice ame of the Date & Amount (immovable property) 16-A pril-2021 Rs. All that piece and parcel of the propert Student Four Lakh Fourteen Bambooyan Nagari Apt Building No. 2 Ir. Ashok Maroti Chandewar Mrs.Mangala Maroti Chandewar, Mr.Maroti Pandhari Chandewar Iwenty Four Lakh Fourteen Thousand Eight Hundred Forty Six Only)

Bamboovan Nagari Apt Building No. 2, Survey No. 109, Mouza -Bahadura, Bahadura, Nagpur(Gramin) Maharashtra Forty Six Only) Prospect No. 878072) f the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the

bove secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks osts and consequences of the Borrowers uses and consequences of the borrowers.
or, further details please contact to Authorised Officer at Branch Office: IIFL HFL 1st Floor, Naido.
hambers Beside Chawhan Traders, WHC Road Dharampeth, Nagpur-440010/or Corporate Office: IIFL
ower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana.

Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd Place: Nagpur Date: 28.04.2021

CAD-190

ODISHA

FENDER CALL NOTICE NO : IFCAL/MKTG/139 **IDCOL FERRO CHROME & ALLOYS LTD.** (A Govt. of Odisha Under Taking) JAJPUR ROAD, JAJPUR, ODISHA, PIN - 75502 TENDER CALL NOTICE NO. MKTG FOR DISPOSAL SCRAP ITEMS

Period of downloading of Tender document: 29.04.2021 to 06.05.2021 Last date & time of submission of tender: 06.05.2021 1.00 pm For details please visit our website: www.idcorissa.com or www.ifcal.nic.in

MANAGING DIRECTOR

Dt · 27 04 202

SUVEN LIFE SCIENCES LIMITED

Regd. Office: 8-2-334 | SDE Serene Chambers | 6th Floor | Road No.5
Avenue 7 | Banjara Hills | Hyderabad - 500034 | Telangana | India

CIN: L24110TG1989PLC009713 Tel: 91 40 2354 11142 / 3311 / 3315 Fax: 91 40 2354 1152
Email: investorservices@suven.com website: www.suven.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 04th May, 2021 at 11:30 a.m. at the Registered Office of the Company, inter alia, to consider and take on record the Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the fourth quarter and for the year ended with 31st March, 2021.

This information is also available on the website of the company at www.suven.com and on the website of the Stock Exchanges where the company's shares are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Suven Life Sciences Ltd

Shrenik Soni Company Secretary

(3) adventz

Zuari Agro Chemicals Limited

CIN: L65910GA2009PLC006177 Regd. Office: Jai Kisaan Bhawan, Zuarinagar, Goa - 403 726. Telephone: (0832) 2592180, 2592181 Email: shares@adventz.com

Website: www.zuari.in NOTICE

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular No.SEBI/HO/MIRSD/ DOS3/CIR/P/2018/139 Dated November 6, 2018, Company has received request from the following shareholder (herein called as Transferee) to transfer the shares that are held in the name of the other shareholder (herein called as Transferor) as detailed below. These shares were claimed to be purchased from

he sharer	e shareholder and could not be transferred in his name.								
Folio	Name of the	Certificate	Dist.	Dist.	Shares	Name of			
No.	Transferor	No.	Nos	Nos		the			
			(From)	(To)		Transferee			
						(Buyer)			
0021034	Vipul P. Patil	20785	13031256	13031305	50	Sanket			
	Shah Rajesh					Rajesh			
						Shah			

Any person who claims the ownership of the above mentioned shares should contact the company by email at shares@adventz.com and/or write at registered office address within 30 days from the date of the aforesaid notice along with appropriate documentary evidence in support of such claim. If the Company fails to receive any claim within the stipulated period, such shares will be transferred in favour of transferee without any further intimation.

For Zuari Agro Chemicals Limited

Company Secretary

Place: Zuarinagar, Goa Vijayamahantesh Khannur



Regd. Office: Unichem Bhavan. Prabhat Estate. Off S. V. Boad Jogeshwari (West), Mumbai – 400 102 Tel: (022) 6688 8333, Fax: (022) 2678 4391 Website: www.unichemlabs.com CIN:L99999MH1962PLC01245

POSTAL BALLOT NOTICE

Members are hereby informed that pursuant to Section 110 and 108 of the Companies Act. 2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circulars Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated, June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, and 39/2020 da December 31, 2020, ("MCA Circulars") and other applicable provisions, if any, of the Act Rules, Regulations, Circulars, and Notifications for the time being in force, and as amended from time to time approval of the Members is being sought for the following Special Resolution by way of Postal Ballot through only remote e-voting process ("e-voting")

(a) Approval for Re-appointment of Mr. Dilip Kunkolienkar (DIN:02666678) as a Whole-time Director of the Company, designated as Director Technical and remuneration payable to him.

In accordance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice ("Notice") dated April 21, 2021, on April 27, 2021, only through electronic mode to those Members whose e-mail ids were registered with the Company/the Depositories and whose names appeared in the Register of Members /list of beneficial owners maintained by the Company/Depository as on Friday, April 23, 2021, i.e. the "Cut off date". Voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members as of the Cut-off date. Any person who is not a Member as of the Cut-off date should treat this Notice for information purposes only.

The procedure for e-voting is given in the Postal Ballot Notice. The Company has appointed Central Depository Services (India) Limited ("CDSL") as the agency for providing the e-voting facility. A copy of the Notice is available on the website of the Company at www.unichemlabs.com. the website of the Stock Exchanges where the equity shares of the ompany are listed, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of our e-voting agency i.e. CDSL at www.evotingindia.com.

As per the MCA Circulars and on account of the threats posed by the COVID-19 pandemic physical copies of the Notice. Postal Ballot forms, and pre-paid business reply envelopes are physical copies of the Notice; not all ballot Meeting. Members are requested to provide their assent or dissent through e-voting only.

Mrs. Ragini Chokshi, Partner of Ragini Chokshi & Co, Practising Company Secretaries (C.P.No.1436), has been appointed as Scrutinizer for conducting the e-voting process fairly

The voting period begins on Wednesday, April 28, 2021, at 9:00 a.m. (IST) and ends on The voting period begins of meetinestary, April 26, 227, at 3:00 a.m. (131) and relias of Thursday, May 27, 2021, at 5:00 p.m. (1ST). During this period Shareholders' of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-off date i.e. Friday April 23, 2021, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled hou, y, y, in 25, 2021, They dast nieth vote elevation lically. The evolution in the classical by the CDSL for voting thereafter. Any response received from the Members after the closing of working hours i.e., 5:00 p.m. (IST) on Thursday, May 27, 2021, will not be valid. Once the vote is cast Members will not be allowed to change it subsequently. Instructions on the process of e-voting for Members holding shares in dematerialized and physical form and who have not registered their e-mail ids are provided in the Notice.

The results of the Postal Ballot would be announced by the Chairman of the Company or any other person authorized by the Chairman on or before Saturday, May 29, 2021. at 5:00 p.m (IST) at the registered office of the Company and will be communicated on the same day to the Stock Exchanges, Depositories, Registrar and Share Transfer Agents, and shall als be displayed on the Company's website.

In case of any queries or issues regarding e-voting. Members may refer to the Frequently Asked Questions and e-voting manual available at www.evotingindia.com under the help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or reach the Company at shares@unichemlabs.com.

For Unichem Laboratories Limited Pradeep Bhanda

Date: April 27, 2021

OF))

बैंक ऑफ़ बड़ौदा POWER)

Bank of Baroda

Mr. Chintamani Kallappa Bhise

Bank of Baroda Malad West Branch, 104 Abhishek Commercial Complex

S V Road, Malad West, Mumbai, Maharashtra 400064

Head-Legal & Company Secretary

ANNEXURE2 **NOTICE TO GUARANTOR** (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

Dear Sir

Re: Your guarantee for credit facilities granted to M/s Vbera Technologies Pvt. Ltd.

As you are aware, you have by a guarantee dated 04th August 2015 guarantee of payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities then or at any time thereafter owing or incurred to us by M/s Vbera Technologies Pvt. Ltd. (name of borrower), for aggregate credit limits of Rs 2,21,62,000/- with interest thereon more particularly set out in the said guarantee document. To secure the guarantee obligation you have also provided following securities to us: **Description of the Properties** Name of Guaranto

Flat No 101 admeasuring about 910Sq.Ft.(carpet area) i.e. 84.50 so Smt. Vidya Chintamani Bhise mt.(inclusive of balconies and exclusive of the area of lift landings (Guarantor M/s Vbera Technologies P Ltd.) lobbies and staircases)in the building known as "Ganga" in a layout o Flat no 101, 1st floor,Ganga Building, Ram Baug situated at Village Shahapur,Taluka Shahapur of Thane District bearing CTS No 375 in the name of Shri Chintamani Kallapp Bhise and Mrs. Vidya Chintamani Bhise. Baug, Asangaon East, Taluka Shahapur, District Thane 421601 Original Registered Agreement dated 05th October 2011 between Shr Vilas K.Zunjharao and Shri Prakash K. Zunjharao one part and Dr Chintamani Kallappa Bhise and Smt. Vidya C Bhise on the second part

Mr. Prasad Ashok Gujare nahapur, District Thane 421601

Registration receipt no 5188 dated 05.10.2011 of Rs 13900/-Leasehold Gala No AB-(10), admeasuring 960 sq.ft. equivalent to House no 634/8, Behind Vinod 89.187 sq.mtrs.or thereabouts, Ground Floor of the Mini Industria Readymade Stores, Ganga Road, Estate known as "Shahapur Mini Industrial Estate", situated village Wafe, Taluka Shahapur, Dist, Thane survey no. 61/B.42 together wit plant & machineries, furniture, fixures & fittings thereon ,both presen and future belonging to Shri Ashok Chintaman Guiare Proprietor of M/

> Sweta Polypropylene Industries Lease deed dated 27.09.1983 between Development Corporation of Konkan Ltd. (Lessor)and Shri Ashok Chintaman Gujare ,Proprietor o M/s Sweta Polypropylene Industries.

Flat No 101 admeasuring about 910Sq.Ft.(carpet area) i.e. 84.50 sq mt.(inclusive of balconies and exclusive of the area of lift landings, lobbies and staircases)in the building known as "Ganga" in a layout o Ram Baug situated at Village Shahapur, Taluka Shahapur of Thane District bearing CTS No 375 in the name of Shri Chintamani Kallapp Bhise and Mrs. Vidya Chintamani Bhise.

Original Registered Agreement dated 05th October 2011 between Sh Vilas K.Zunjharao and Shri Prakash K. Zunjharao one part and Dr. Chintamani Kallappa Bhise and Smt. Vidya C Bhise on the second part Registration receipt no 5188 dated 05.10.2011 of Rs 13900/

Mr. SumitAcharya A/10,Ganga Jyoti CHS Ltd, Bangur Nagar, Goregaon West, Mumbai 400104

easehold Gala No AB-(10), admeasuring 960 sq.ft. equivalent to 89.187 sq.mtrs.or thereabouts. Ground Floor of the Mini Industria Estate known as "Shahapur Mini Industrial Estate", situated village Wafe, Taluka Shahapur, Dist, Thane survey no. 61/B.42 together wit

plant & machineries, furniture, fixures & fittings thereon ,both preser and future belonging to Shri Ashok Chintaman Guiare Proprietor of M/ Sweta Polypropylene Industries Lease deed dated 27.09.1983 between Development Corporation o Konkan Ltd. (Lessor)and Shri Ashok Chintaman Gujare ,Proprietor of

M/s Sweta Polypropylene Industries Flat No 101 admeasuring about 910Sq.Ft.(carpet area) i.e. 84.50 s mt.(inclusive of balconies and exclusive of the area of lift landings lobbies and staircases)in the building known as "Ganga" in a layout o Ram Baug situated at Village Shahapur, Taluka Shahapur of Thane

Bhise and Mrs. Vidya Chintamani Bhise.
Original Registered Agreement dated 05th October 2011 between Shr Vilas K.Zunjharao and Shri Prakash K. Zunjharao one part and Dr. Chintamani Kallappa Bhise and Smt. Vidya C Bhise on the second part Registration receipt no 5188 dated 05.10.2011 of Rs 13900/

District bearing CTS No 375 in the name of Shri Chintamani Kallapp

Mr. Ashok Chintaman Gujare (Proprietor M/s Sweta Polypropolyne Industries)

District Thane,421601

Date:23.04.2021

Survey No 61/B,42, Taluka Shahapur,

Leasehold Gala No AB-(10), admeasuring 960 sq.ft. equivalent to e 89.187 sq.mtrs.or thereabouts, Ground Floor of the Mini Industria Estate known as "Shahapur Mini Industrial Estate", situated villag Guarantor M/s Vbera Technologies PLtd.),
Gala No AB 10, Wafe, Mini Industrial Estate
Gala No AB 10, Wafe, Mini Industrial Estate
Gala No AB 10, Wafe, Mini Industrial Estate and future belonging to Shri Ashok Chintaman Gujare Proprietor of M/ M/s Sweta Polypropylene Industries

Lease deed dated 27.09.1983 between Development Corporation of Konkan Ltd. (Lessor)and Shri Ashok Chintaman Gujare ,Proprietor c M/s Sweta Polypropylene Industries

account has been classified as non-performing asset. A copy of the notice dated 23.04.2021 under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 sent by us to the borrower is enclosed. Since the borrower has committed defaults, in terms of the guarantee you have become liable to pay to us the outstanding amount of loan/credit facilities aggregating Rs. 2,21,31,826.90 plus unapplied interests charges, and we hereby invoke the guarantee and call upon you to pay the said amount within 60 days from the date of this notice. Please note that interest will continue to accrue at the rates specified in para 1 of the notice dated. 23.04.2021 served on the borrower (copy enclosed).

We have to inform you that the borrower has committed defaults in payment of his liabilities and consequently his


We further wish to inform you that in regard to the security provided by you to secure your quarantee obligations for the due repayment of the loans and advances by the borrower, this notice of 60 days may please be treated as notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002. We further give you notice that failing payment of the above amount with interest up to the date of payment, we shall be at liberty to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the saidAct which please note.

We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered to you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

We invite your attention to sub-section (13) of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights of remedies which we may have, including without limitation, in the right to make further demands in respect of sums Yours faithfully

(H.L.Pandro)-Chief Manager Place: Mumbai Authorised Office



Place: Hyderabad



Business Standard

Insight Out

To book your copy, call 022 4027 5432 or SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in









www.business-standard.com

सकाळ

f ⊌ G in 🖾 🗩

वैद्यकीय मदतीसाठी

मुंबई, ता. २७ : कोरोनाच्या सुरुवातीपासून एसटी अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत आहेत; मात्र गेले वर्षभर त्यांच्याकडे दुर्लक्षच होत आले आहे. परिणामी १८८ कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर मात्र एसटी महामंडळाला जाग आली असून, समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे

राज्यभरात आतापर्यंत ७३८४ एसटी कर्मचारी कोरोनाबाधित झाले. ५७०१ कर्मचारी बरे झाले. अद्याप १४९५ कर्मचारी उपचार घेत आहेत. एसटी महामंडळाची मदत न मिळाल्याने १८८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आज मंगळवारी पुन्हा १० जणांना प्राण गमवावे लागल्याचे महामंडळ प्रशासनाने सांगितले. त्यानंतर आता एसटी महामंडळाने कोरोना संक्रमित होणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवसाला २०० कर्मचारी बाधित होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठल्याही विशेष उपाययोजना एसटी प्रशासनाने केल्या नाहीत. आता परिपत्रक काढून समन्वय कक्ष नेमणे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. कर्मचाऱ्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे

- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

होते. दसऱ्या लाटेत बेड. ऑक्सिजन, औषधे मिळवण्यात अडचणी येत असल्याने मदत कक्षाची स्थापना केली आहे. यापूर्वी बाधित झाल्यानंतर अस्विधेमुळे काहींचे मृत्यू झाले आहेत. आता कक्षांतर्गत हस्तक्षेप मदत करू.

गिधाडांसारखे वागू नका

खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. औषधांचा काळाबाजार होतो याची माहिती तम्हाला आहे का? याला चांगली मानवी वर्तणुक म्हणता येईल का ? असे सवाल खंडपीठाने ऑक्सिजन रिफीलर्सला केला. हा सगळा गोंधळ निस्तारण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरले आहे. सरकारकडे अधिकार आहेत. ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर त्यांनी कठोर कारवाई करावी असेही न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान सांगितले. या प्रकरणामध्ये न्यायालयाने पाच रिफीलर्संना अवमानना नोटीस देखील बजावली. घरगुती विलगीकरणात असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर न देण्याचा दिल्ली सरकारचा आदेश चुकीचा आहे. तुम्ही रुग्णाचे प्राण घेत आहात. एखादा रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल नसेल तर त्याला रेमडेसिव्हिर देखील देण्यात येणार नाही असे तुम्ही कसे काय सांगु शकता? असा सवाल देखील न्यायालयाने सरकारला केला. न्यायालयाने यावेळी राज्य सरकारला शांती मुकुंद रुग्णालयास तातडीने २.६९ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचेही आदेश दिले.

राजधानीत जळताहेत असंख्य चिता

आहेत. दिल्लीमध्ये आठवडे आठवड्यांचा लॉकडाउन लावावा लागत असून यातच परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. आजमितीला जगभरात १४ कोटी ८५ लाख कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी भारताची परिस्थिती सर्वात गंभीर असल्याचे जागतिक समूहाचे एकमत आहे. भारत सध्या भयानक लाटेशी संपूर्ण लढत आहे. असे सांगून टेडोस ट्विटमध्ये पढे म्हणतात, की रुग्णालय कोविडग्रस्तांनी भरून गेली आहेत. स्मशान घाटांवर मृतदेहांच्या रांगा लागल्या आहेत. भारतातील हे दृश्य अतिशय हृदयद्रावक आहे.

पंतप्रधानांच्या काकुंचे निधन

मोदी (वय ८०) यांचे आज येथील सरकारी रुगालयामध्ये निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची

अहमदाबाद, ता. २७ : पंतप्रधान वाधा झाली होती. नर्मदाबेन येथील नरेंद्र मोदी यांच्या काक नर्मदाबेन रिनप परिसरामध्ये त्यांच्या मुलांसोबत राहत होत्या. मोदी यांचे ज्येष्ठ बंधू प्रल्हाद मोदी यांनी आज याबाबत माहिती दिली.



ों**दणीकृत कार्यालय :** युनिकेम भवन, प्रभात इस्टेट, ऑफ एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई - ४०० १०२ तूर. : (०२२) ६६८८ ८३३३, फॅक्स : ०२२-२६७८ ४३९१ : www.unichemlabs.com सीआयएन : L99999MH1962PLC012451

टपाली मतदानाची सूचना

भासदांना याद्रारे सुचित करण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ११० व १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम,२०१४ चे नियम २० व २२, सर्वसाधारण परिपत्रक क. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०,१७/२०२०, दि. १३.०४.२०२०, २२/२०२० दि. १५.०६.२०२० ३३/२०२०, दि. २८.०९.२०२० व ३९/२०२०, दि. ३१.१२.२०२० (एमसीए परिपत्रके) तसेच वेळोवेळ लागू व वेळोवेळी सुधारित केल्यानुसार कायदे, नियम, विनियमन, परिपत्रके व अधिसूचनांच्या अन्य लाग् तरतुदी, काही असल्यास यांच्या अनुपालनांतर्गत खालील विशेष ठरावांवर केवळ परोक्ष ई-मतदान प्रक्रियेच (ई-मतदान) माध्यमातून टपाली मतदानाद्वारे सभासदांची मंजुरी प्राप्त करण्यात येत आहे.

अ) श्री. दिलीप कुणकोलीनकर (डीआयएन : ०२६६६६७८) यांची संचालक तांत्रिकी म्हणून पदाअंतर्ग कंपनीचे पूर्णवेळ संचालक व त्यांना देव मानधनावर पुन:नियुक्तीस मंजुरी.

मसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले आहेत ज्यांची नावे शुक्रवार दि. २३.०४.२०२१ रोजीनुसार अर्थात निर्धारित अंतिम तारखेनुसार कंपनी/डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेले सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या सचीमध्ये नोंद असतील अशा सभासदां र्कपनीने टपाली मतदान सूचना (सूचना) दि. २१.०४.२०२१ ची पाठवणी केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दि २७.०४.२०२१ रोजी पूर्ण केली आहे. सभासदाचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदाच नावे नोंदीत समभागांच्या प्रदानित मूल्यावर गणला जाईल. निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासद नसलेल व्यक्तींनी सदर सूचना केवळ माहितीसाठी समजावी.

-मतदानाची प्रक्रिया टपाली मतदान सूचनेत नमूद आहे. कंपनीने ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासार सेंट्रल डिपॉंझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांची नेमणूक केली आहे. सूचनेची प्रत कंपनीची वेबसाइट <u>www.unichemiabs.com</u> वर, कंपनीचे शेअसं सूचिवद असलेले स्टॉक एक्सचेंअस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट अनुक्रमें <u>www.</u> oseindia.com व www.nseindia.com वर तसेच आमची ई-मतदान एजन्सी अर्थात सीडीएसएल वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध आहे.

एमसीए परिपत्रकानुसार तसेच कोव्हिड – १९ महामारीमुळे उद्भवलेल्या धोकादायक परिस्थितीमुळे सदर टपाली मतदानाच्या सभेकरिताच्या सूचना, टपाली मतदान फॉर्म तसेच प्री-पेड बिझनेस रिप्लाय एन्व्हल वांच्या कागदोपत्री प्रती सभासदांना पाठवण्यात आल्या नाहीत. सभासदांनी कपया केवळ ई-मतदानादां

-मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पदनीने आयोजित करण्यासाठी परिनिरीक्षक म्हणन श्रीमती रागिणी बोक्सी, रागिणी चोक्सी ॲन्ड कं.च्या भागीदार, कार्यरत कंपनी सचिव (सी. पी. नं. १४३६) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मतदानाचा कालावधी बुधवार, दि. २८.०४.२०२१ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार दे. २७.०५.२०२१ रोजी सार्व. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल. सदर कालावधीदर तारीख अर्थात शुक्रवार, दि. २३.०४.२०२१ रोजीनसार कागदोपत्री स्वरूपात वा डीमटेरियलाइज्ड स्वरूपार कंपनीचे भागधारक असलेल्या व्यक्ती आपली मते इलेक्टॉनिक स्वरूपात देऊ शकतील. सीडीएसएलट्रा तत्पश्चात ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. गुरुवार, दि. २७.०५.२०२१ रोजी कामकाजार्च वेळ संपत्यानंतर अर्थात सार्य. ५.०० (भा. प्र. वे.) पश्चात सभासदांकडून प्राप्त कोणताही प्रतिसाद वैध नसेल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पढे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल. डीम टेरियलाइज्ड् व कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या तसेच आपले ई-मेल आयडीज् नोंदवलेले सलेल्या सभासदांकरिताचे ई-मतदान प्रक्रियेवरील निर्देश सूचनेत दिलेले आहेत

कंपनीचे अध्यक्ष वा अध्यक्षांद्वारे नियुक्त अन्य व्यक्तीद्वारे शनिवार, दि. २९.०५.२०२१ रोजी सायं. ५.० वा. (भा. प्र. वे.) वा तत्पूर्वी टपाली मतदानाचा निकाल घोषित करण्यात येईल व तो त्याच दिवशी स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीज्, रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट्स यांना कळविण्यात येईल तसेच तो कंपनीच्य वसाइटवरही प्रदर्शित करण्यात येईल.

-मतदानासंदर्भात काही प्रश्न वा शंका असल्यास सभासदांनी <u>www.evotingindia.com</u> च्या help section बर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual बाचाबे किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे ई-मेल लिहाबा किंव तपनीला <u>shares@unichemlabs.com</u> येथे संपर्क साधावा. यनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : २७.०४.२०२१ प्रमुख - विधि व कंपनी सचिव

प्रदीप भंडारी

मोफत लसीकरणाबाबत आज निर्णयाची शक्यता

विषय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणे योग्य असते. इतरांना त्यावर बोलू नये, अशी तंबी त्यांनी मोफत लसीकरणाबाबत बोलून श्रेय घेणाऱ्या आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांना दिली.

🕥 पान १ वरून

पर्यायांवर विचार : मोफत लसीकरणाबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने मंत्रिमंडळ बैठकीसाठी नोट बनवली आहे. मोफत की उत्पन्न गटानुसार दर निश्चिती असे त्यात पर्याय दिलेले असून त्यासंदर्भात राज्यावर किती भार येईल याचा अंदाज दिला आहे. उद्याच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी पाहा... eSakal.com। सरही मन, बागीक संदर्ध

ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड ओरॅकल पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३

दूरध्वनी: +९१ २२ ६७१८ ३००० फॅक्स: +९१ २२ ६७१८ ३००१ तीआयएन: एल७२२००एमएच१९८९पीएलसी०५३६६६ वेबसाइट: www.oracle.com/financialse ई-मेल: investors-vp-ofss_in_grp@oracle.com

सूचना


ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या कंपनीच्या तिमाही आणि वर्षअखेरकरीता लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर इतर बाबींसह विचार करण्यासाठी आणि ते मंजूर करण्यासाठी आणि इक्रिटी शेअर्सवर लाभांशाची शिफारस करण्याबाबत, जर असल्यास, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा बुधवार, ५ मे २०२१ रोजी होईल.

कंपनीने यासंबंधित स्टॉक एक्स्चेंजेसला दिलेली सूचना कंपनीची वेबसाइट www.oracle.com/financialservices आणि स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइटस् www.nseindia.com (नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड) आणि www.bseindia.com (बीएसई लिमिटेड) वर उपलब्ध आहे.

करिता ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड

एप्रिल २७, २०२१

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकार्र



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई

ई-निविदा सूचना क्र. ०३ सन २०२०-२१

महाव्यवस्थापक (भां. व ख.), म.रा.मा.प. महामंडळाच्यावतीने खालील वस्तुंच्या खरेदीसाठी ई-निविदा मागवीत आहेत. निविदा वस्तू, खरेदीची मात्रा, विनिर्देश, निविदा फॉर्म फी, इसारा रक्कम, निविदाकारांची पूर्वपात्रता, इतर अटी व शर्ती https://mahatenders.gov.in ਕ https://www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. निविदाकारांना निविदा भरण्यासाठी मे. NIC (National Informatics Centre) २४ x ७ हेल्प डेस्क टोल फ्री दूरध्वनी क्र. १८००३०७०२२३२ अथवा भ्रमणध्वनी क्र. +९१७८७८००७९७२, ७३, +९१७८७८१०७९८५/८६ या क्रमांकांवर संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे.

निविदा वस्तूंची यादी : ट्यूब पॅचेस फॉर रिपेयर ऑफ ट्यूब्स बाय कोल्ड प्रोसेस, इलेक्टिक हॉर्ने, क्रोम लेदर हॅंड ग्लोव्हज, टॉली टाईप गिअर बॉक्स, कंसेंटेटड डिसइंफेक्टंट (सोडियम हाइपो क्लोराईट) फॉर क्लिनिंग ऑफ बसेस/ बस स्टेशन्स/ डेपो प्रीमायसेस, वेल्डिंग केबल, बॅटरी टर्मिनल (पॉझिटिव्ह ॲण्ड निगेटिव्ह) ॲण्ड बॅटरी लंग्ज, एमएस/एसटी पॉलिमर सीलिंग सिलेंट, रिप्लेक्टर रेड/व्हाइट/अंबर, विंडो सेट फॉर बस बॉडी कॉम्पोनेंट्स, फ्लाय व्हील ॲसेंब्ली ॲण्ड फ्लाय व्हील स्टार्टर रिंग गियर, न्यू नायलॉन ॲण्ड रेडियल टायर, री-इनफोर्स्ड रबराइज्ड पॅकिंग (बलाटा पॅकिंग), ॲल्युमिनियम एक्स्ट्रडेड सेक्शन, बॉल ॲण्ड टॅपर रोलर बिअरिंग. या निविदा सूचनेतील निविदाबाबतची सर्व शुद्धिपत्रके, मुदतवाढ, कालबद्ध कार्यालयातील बदल इत्यादी हे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. याबाबत वर्तमानपत्र अथवा अन्य माध्यमात प्रसिद्धी करण्यात येणार नाही. निविदाकारांनी याची नोंद घेऊन नियमितपणे संकेतस्थळावर संपर्क साधावा.

जे निविदाकार निविदा फॉर्म फी व बयाणा रक्कम आदा करण्याकरिता SBI Internet Banking च्या MOPS व्यतिरिक्त इतर बँकिंगचा वापर करणार आहेत. त्यांनी सदरची रक्कम चार दिवस आगाऊ भरणे आवश्यक आहे.

महाव्यवस्थापक (भां व ख) महामंडळाच्यावतीने कोणतीही निविदा पूर्णपणे अथवा अर्धवट स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राखून ठेवत आहे

महाव्यवस्थापक (भां. व ख.)

म्हाडा

मुंबई झोपडपट्टी सूधार मंडळ



महाराष्ट्र गृहनिर्माण व प्राधिकरणाचे घटक मंडळ

निविदा सचना क्र. :- का. अ. (पूर्व) मं. झो. स. मंडळ/ई-निविदा/२UE/२०२१-२२

कार्यकारी अभियंता (पूर्व) विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३६, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ यांनी खाली दर्शविलेल्या कामाकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे/ सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडे नोंदणीकृत असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याकडून बी-१ (टक्केवारी नमुन्यात) ऑनलाईन ई-निविदा मागविण्यात येत आहेत.

ई-निविदा क्र.	कामाचे नाव	निविदेचे अंदाजपत्रकीय रक्कम	सुरक्षा अनामत रक्कम (अंदाजपत्रकीय रक्कमेच्या १%)	कंत्राटदार नोंदणी वर्गवारी	निविदा रक्कम (१२% जीएसटीसहीत)	कामाचा कालावधी
8	मिना जालिंद धवन यांच्या घराच्यामागे पांजरापोळ येथे संरक्षण भिंत बांधणे.	१६४७७५७/-	१७०००/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
2	दिपा बाळू अहिरे यांच्या घराच्यामागे पांजरापोळ येथे संरक्षण भिंत बांधणे.	१६०९१३८/-	१७००/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
3	मनुबाई भगवान सानप यांच्या घराच्यामागे पांजरापोळ येथे संरक्षण भिंत बांधणे.	१६०४८४७/-	१७०००/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
8	रेखा आत्माराम सानप यांच्या घराच्यामागे पांजरापोळ येथे संरक्षण भिंत बांधणे.	१३३८८०३/-	१४०००/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
4	चंद्रकला बबन दाहिजे यांच्या घराच्यामागे पांजरापोळ येथे संरक्षण भिंत बांधणे.	१५२३३१७/-	१६०००/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
ξ	शोभा अशोक कांबळे यांच्या घराच्यामागे पांजरापोळ येथे संरक्षण भिंत बांधणे.	१४४१७८८/-	१५०००/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
9	प्लॉट नं. ४१, शिवाजी नगर, गोवंडी येथे गटारे व पायवाटा बनविणे.	८५८२०७/-	9000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
۷	लोटस कॉलनी, शिवाजी नगर, गोवंडी येथे गटारे व पायवाटा बनविणे.	१०७२७५९/-	११०००/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
9	महाराष्ट्र मटन शॉप गल्लीमध्ये बेंगनवाडी गोवंडी येथे गटारे व पायवाटा बनविणे.	९८६९३८/-	१००००/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
१०	रमनमामा नगर, रिफक नगर, गोवंडी येथे गटारे व पायवाटा बनविणे.	१०९४२१४/-	११०००/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
११	संजय गांधी नगर, मानखुर्द येथे गटारे/ पायवाटा करणे.	६००७४५/-	9000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
१२	इंदिरा नगर, गोवंडी येथे गटारे/ पायवाटा करणे.	५१४९२४/-	€000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
१३	रोड नं. ८, गजानन कॉलनी, मानखुर्द येथे पदपथ/ पॅसेज करणे.	६८६५६६/-	9000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
१४	एकता नगर, रोड नं. ०२, मानखुर्द बंजारा मंदिराजवळ, मानखुर्द येथे गटारे/ पायवाटा करणे.	६००७४५/-	9000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
१५	गल्ली नं. १८, रोड नं. १५, चिखलवाडी, गोवंडी येथे गटारे/ पायवाटा करणे.	५१४९४२/-	€000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
१६	सम्राट बुद्धविहारजवळ, लिंबोनीबाग, गोवंडी येथे गटारे/ पायवाटा करणे.	८५८२०७/-	9000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
१७	मोहिते पाटील नगर, मंडाळा, मानखुर्द येथे गटारे/ पायवाटा करणे.	८५८२०७/-	9000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
१८	इंदिरा नगर, मंडाळा मानखुर्द गल्ली नं. ३ ते ८, येथे गटारे/ पायवाटा करणे.	८५८२०७/-	9000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
१९	साठे नगर, मंडाळा मानखुर्द येथील नवीन गल्ली नं. ३ ते ५ येथे गटारे/ पायवाटा करणे.	८५८२०७/-	9000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
२०	साठे नगर, जुत्री गल्ली नं. १ ते ५ येथे गटारे/ पायवाटा करणे.	८५८२०७/-	9000/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत
२१	अंबिका नगर, मुलुंड (प) येथे रस्त्याचे डांबरीकरण करणे.	१२८७३११/-	१३०००/-	Class-V-A above	५००+६०=५६०	९ महिने पावसाळ्या सहीत

अ.क्र.	टप्पा	कालावधी
8	जाहिरात दिनांक	३०/०४/२०२१ सकाळी १०.०० वाजता
7	निविदा विक्री सुरू	३०/०४/२०२१ सकाळी १०.०५ वाजता
3	निविदा विक्री बंद	१४/०५/२०२१ दुपारी ६.१५ वाजता
8	निविदा स्वीकृती सुरू	३०/०४/२०२१ सकाळी १०.०५ वाजता
4	निविदा स्वीकृती अंतिम दिनांक	१४/०५/२०२१ सायंकाळी ६.१५ वाजता
ξ	तांत्रिक बोली उघडण्याचा दिनांक	१९/०५/२०२१ सकाळी १०.३० नंतर
b	आर्थिक बोली उघडण्याचा दिनांक	२०/०५/२०२१ सकाळी १०.३० नंतर

- १) संपूर्ण निविदा पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची राहील. त्याबाबतच्या सर्व सूचना, अटी व शर्थी http://mahatendres.gov.in व म्हाडाच्या MHADA Website- http://mhada.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील.
- २) निविदाविषयीची कागदपत्रे दि. ३०/०४/२०२१ पासून डाऊनलोड करता येतील व दि. ३०/०४/२०२१ रोजी सकाळी १०.०५ नंतर ते १४/०५/२०२१ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत http://mahatendres. gov.in या संकेतस्थळावर अपलोड करू शकता येतील.
- निविदा अर्जाची रक्कम ऑनलाईन भरणे आवश्यक राहील.
- ४) उपरोक्त कामांची तांत्रिक बोली दि. १९/०५/२०२१ रोजी सकाळी १०.३० वा. नंतर व आर्थिक बोली दि. २०/०५/२०२१ रोजी सकाळी १०.३० वा नंतर कार्यकारी अभियंता (पूर्व)/मुं. झो.सु.मंडळ यांचे कार्यालय रूम नं. ५३६, चौथा मजला, म्हाडा, कलानगर, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१ येथे उघडण्यात येतील.
- ५) निविदाकारांनी ई-निविदेद्वारे अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती तांत्रिक बोली उघडण्याच्या वेळेस खातरजमा करण्याकरिता सादर करणे आवश्यक राहील. ६) निविदाकारांनी तांत्रिक बोलीमध्ये नमूद कागदपत्रे पीडीएफ फॉर्मेटमध्ये तांत्रिक बोलीच्या लिफाफ्यात सादर करावीत.
- विवदाकारांकडे वर्ग २ व ३ त्यावरील मान्यताप्राप्त प्राधिकरणाकडून मिळविलेली डिजिटल सिग्नेचर प्रमाणपत्रे असणे आवश्यक राहील.
- ८) कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा अथवा आलेल्या सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता (पूर्व) मुं. झो. सु. मंडळ यांचेकडे राहील.
- ९) निविदाकारांनी परफॉर्मन्स गॅरंटी रक्कम आणि इतर कागदपत्रे सादर करणेबाबत सविस्तर निविदा सूचना पाहावी.
- १०) निविदाकारांनी जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र संकेतस्थळावर असून ते अपलोड करावे.
- ११) निविदेतील दर एसएसआर २०२०-२१चे दर सूचीप्रमाणे जी.एस.टी. शिवाय आहेत. जीएसटी हा स्वीकारल्या जाणाऱ्या करारनामा मूल्यावर देय राहील.
- १२) प्रथम निम्नतम देकाराच्या (एल-१) निविदाकाराने वरील Additional Performance Security Deposit चा भरणा ८ दिवसांच्या आत केला नाही, तर द्वितीय निम्नतम देकाराच्या (एल-२) निविदाकारास सुधारित ऑफर सादर करण्यास सांगितले जाईल आणि एल-२ निविदाकारास एल-१ पेक्षा कमी दराने काम करण्यास तयार असतील तर त्यांची निविदा मंजूर करण्यात येईल. १३) ई निविदा कागदपत्रे व ई निविदाविषयक मार्गदर्शक सूचना http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

मदतीसाठी : १८००-३०७-०२२३२ E-Mail-eproc.support@mahatenders.gov.in

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

कार्यकारी अभियंता (प), मुं. झो. सु. मंडळ, मुंबई

CCMM

+ १८८ कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर अखेर जाग

कर्मचारी दाखल केले पाहिजेत.

यापूर्वीही कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जात - शेखर चन्ने. व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

महाराष्ट्र लशीच्या शोधात

🕥 पान १ वरून

चालत असला तरी, या कंपनीला तयार झालेल्या लशी केंद्र सरकारला विकाव्या लागणार आहेत. कोव्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकच्या तयार लसीही केंद्राकडेच जाणार असल्याने या उत्पादकांकडून मे अखेरपर्यंत कोणताही साठा मिळ शकणार नाही.

दरम्यान, आरोग्य विभागाने पाठवलेल्या पत्राला उत्तर भारत बायोटेकने महाराष्ट्राला ६०० रुपये दराने काही लाख लशी देण्याची तयारी दाखवली आहे. या लशींचा साठा मिळवण्यापूर्वी शुल्क भरण्याची अट मात्र नियमानुसार घालण्यात आली आहे. मे महिन्यात ५ लाख तर जून जुलैत प्रत्येकी दहा लाख अशा एकूण ८५ लाख लशी देण्यास भारत बायोटेक तयार असल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली मोफत लसीकरणाची घोषणा प्रत्यक्षात 🕂 आणण्याची जबाबदारी राज्यांवर परवानगी देणार काय? हा प्रश्न आहे.

पंतप्रधानांना विनती करणार?

१८ ते ४५ वयोगटासाठी लशींचे डोस उपलब्ध करण्याची जबाबदारी केंद्राने राज्यांवर सोपवली आहे. तरी केंद्राने त्यासाठी सक्रिय मदत करणे आवश्यक असल्याची विनंती पंतप्रधानांना करायची काय, याचा विचार राज्य सरकार करीत आहे. एकट्या मुंबईला पहिल्या डोससाठी ८० लाख लसींची गरज आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी वॉर्डस्तरावर रचना तयार केल्या आहेत. मात्र, लस उपलब्ध कधी आणि कशी होईल यावर विचार करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी मुख्य सचिव कार्यालयाला कळवले आहे.

आहे. नागरिक या लसीकरणाकडे आशेचा किरण म्हणून पाहत असल्याने आता मार्ग काढण्याची धडपड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: सुरू केली आहे असे समजते. परदेशी कंपन्यांकडन लस विकत घेण्यास राज्यांना मुभा देण्यात येणार आहे. मात्र, परदेशातील कंपन्यांकडेही सध्या साठा नाही. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन या कंपन्यांनी लोकसंख्येच्या सहा-सातपट लशी विकत घेऊन ठेवल्या आहेत. फायझर, मॉडर्ना, जॉन्सन या कंपन्यांकडून लस विकत घेण्यास केंद्र लस मिळविण्याचे आव्हान

आयातीला परवानगी मिळणार असे लक्षात घेत जागतिक निविदा काढायची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

यांनी केली. मात्र, आंतरराष्ट्रीयस्तरावर लस कशी मिळवायची हा मोठा प्रश्न तयार झाला आहे. लस मिळवणे हे आव्हान असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले. मुख्यमंत्री कार्यालयातील उच्चपदस्थांनी दिलेल्या माहितीनुसार युद्धपातळीवर या संदर्भात हालचाली सुरू असल्याचे सांगितले. मार्ग निघेल अशी आशा टोपे यांनी

75-08-2078

खरेदी अधिकारी

टाटा मेमोरिअल सेंटर टाटा मेमोरिअल हॉस्पिटल

डॉ. ई. बोर्गेस मार्ग, परेल, मुंबई ४००० १२. दूरध्वनी ०२२-२४१७७००० विस्तारित ४६४४/४६५२

ई-मेल : purchase@tmc.gov.in निविदा क्र. : TMH/RC/LINEN FABRIC/2021-2023 निविदा मागणी सूचना

२०२१-२०२३ वर्षांच्या कालावधीसाठी टाटा मेमोरिअल हॉस्पिटल यांना लिनन फॅब्रिक्स, रेडीमेड आयटम्सचा

टीएमसी येथे वर नमुद सेवेसाठी, टीएमसी पात्र बोलीधारकांकडन दोन पाकिटे प्रणालीमध्ये मोहोरबंद निविदा मागवित आहे.

निविदा	बोली सुरक्षितता	निविदची विक्री	निविदा सादर करण्यासाठीचा	तांत्रिक बोली उघडण्याचा
शुल्क	(EMD)		अंतिम दिनांक आणि वेळ	दिनांक आणि वेळ
₹. 400/-	निरंक	२८-०४-२०२१ ते २५-०५-२०२१ (सकाळी १०.०० ते दुपारी ४.३०)	२८-०५-२०२१ दुपारी २.०० वाजेपर्यंत	२८-०५-२०२१ रोजी सकाळ ०३.०० वाजल्यापासून पुढे

लय	, 1	वेर	ार
		,,,,	(74, 14)

Tender Inviting

Authority

Technical Proposal Open Date

E-Tender Notice No:



ई-मेल : vasaivirarcorporation@vahoo.com जावक क्र. : व.वि.श.म./आरोग्य/१०१/२०२१

2 000/-+10% De 6 labbe

11/05/2021.

1. Tender Notice Online bids are invited for following work. Tender forms may be purchased online by the Bidder, having relevant experienc Name of Work Tender Form | Approximate | Earnest Money Fee(Rs.) value of Work Deposit (EMD)

1	commissioner, Vasai Virar City Municipal Corporation	COMMISS CONVEYO	SIONING OF TWO NO. OF R BELT FOR VASAI VIRAR UNICIPAL CORPORATIN	GST	(Inclusive GST)	7000
Sr. No	o. VVCM	C Stage	Vendor Stage	Start Da	te & Time	End Date & Time
1	Relase of Tender	r		28/04/202	1	-
2	*		Tender Download	28/04/202	1	10/05/2021
3		100	Online Tender Submission	n 28/04/202	11	10/05/2021

CLIDDLY EDECTION AND

Dy. Commissioner

Vasai Virar City Municipal Corporation



THE GREAT EASTERN SHIPPING CO. LTD.

Regd. Office: Ocean House, 134-A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018 CIN: L35110MH1948PLC006472 Tel. No.: +91 (22) 66613000; Fax No.: +91 (22) 24925900

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/DOS3/CIR/P/2018/139 dated 6th November 2018, a request has been received by the Company from Ms. Ruchita Agarwal, residing at 27A, Rowland Road, 3rd Floor, Kolkata 700020, to transfer the below mentioned securities held in the name of the security holder as detailed below, to her name. These securities were claimed to have been purchased by her and could not be transferred in her favour.

Folio No.	Name of the Holder and registered address	Security Type and face value	No. of Securities	Distinctive Nos. Securities From - To	
N47226	N N KOSO C/O Eastern Auto & Bearing HSE Golaghat Road, Near Senti Hotel, P O Dimapur, Nagaland 797112	₹10	1008	From 151399473 To 151400480	

Any person who has a claim in respect of the abovementioned securities, should lodge such claim with the Company at its Registered Office within 30 days from this date along with appropriate documentary evidence thereof in support of such claim, else the Company will proceed to transfer the securities in favour of Ms. Ruchita Agarwal, without any further intimation. For The Great Eastern Shipping Co. Ltd.

Jayesh M. Trivedi President (Seci. & Legal)& Company Secretary Place: Mumbai Email: shares@greatship.com Date : April 27, 2021 Web: www.greatship.com

CPRO/A/160